

January 23, 2024

The Manager (Listing)
BSE Limited,
Phiroze Jeejeebhoy Towers,
Dalal Street, Fort,
Mumbai 400001

Dear Sir/Madam,

Scrip No. 534618

Subject: Newspaper Advertisement on Un-audited Financial Results (Standalone and Consolidated) for the quarter and nine months ended on December 31, 2023

Please find enclosed herewith the newspaper advertisement on the Un-audited Financial Results (Standalone and Consolidated) of Waaree Renewable Technologies Limited for the quarter and nine months ended on December 31, 2023 published in the following newspapers on January 21, 2023.

- 1. The Financial Express (English)
- 2. Mumbai Lakshadeep (Marathi)

Please acknowledge and take the same on your records.

Thanking You,

Yours faithfully,

For Waaree Renewable Technologies Limited

Pujan Pankaj Digitally signed by Pujan Pankaj Doshi Date: 2024.01.23 16:38:32 +05'30'

Pujan Doshi

Managing Director DIN: 07063863

Email Id: pujandoshi@waaree.com.

## Waaree Renewable Technologies Limited

(A subsidiary of Waaree Energies Limited) 504, Western Edge-1, Off. Western Express Highway, Borivali (E), Mumbai 400 066. Maharashtra INDIA

W: www.waareertl.com

#### WAAREE RTL

#### **Waaree Renewable Technologies Limited**

MENT OF UNAUDITED FINANCIAL RESULTS (STANDALONE & C SOLIDATED) FOR QUARTER A

		Standalone				Consolidated			
ŝr. Io.	Particulars	Quarter Ended 31/12/2023 (Unaudited)	Quarter Ended 30/9/2023 (Unaudited)	Quarter Ended 31/12/2022 (Unaudited)	Year ended 31/3/2023 (Audited)	Quarter Ended 31/12/2023 (Unaudited)	Quarter Ended 30/9/2023 (Unaudited)	Quarter Ended 31/12/2022 (Unaudited)	Year ende 31/3/2023 (Audited)
1.	Total Income from Operations	32,395.31	14,949.69	7,328.90	34,691.61	32,467.85	15,093.92	7,421.96	35,248.49
	Net Profit / (Loss) for the period (before Tax, Exceptional and/or Extraordinary items #)	8,754.08	2,528.30	3,558.67	7,980.95	8,655.40	2,512.25	3,434.16	7,701.42
3.	Net Profit / (Loss) for the period before tax (after Exceptional and/or Extraordinary items#)	8,754.08	2,528.30	3,558.67	7,980.95	8,655.40	2,512.25	3,434.16	7,701.42
4.	Net Profit / (Loss) for the period after tax (after Exceptional and/or Extraordinary items#)	6,561.08	1,857.95	2,660.64	5,940.66	6,445.83	1,829.08	2,497.51	5,533.27
8.	Total Comprehensive Income for the period [Comprising Profit / (Loss) for the period(after tax) and Other Comprehensive Income (after tax)] Equity Share Capital	6,552.52 2,082.99	1,855.35 2,082.51	2,680.64 2,081.48	5,942.40 2,081.48	6,437.27 2,082.99	1,826.48 2,082.51	2,497.50 2,081.48	5,535.01 2,081.48
7.	(of Rs. 10 /- each) (not annualised for period and nine months ended )								
	(Before exceptionals Item)  1. Basic:(in Rs.)	31.51	8.92	12.78	28.54	30.97	8.80	12.04	26.63
	2. Diluted:(in Rs.)	31.38	8.89	12.74	28.44	30.84	8.77	12.00	26.53

extent of the debaled formet of Francial Results (Standation and Consolidated for Counter and Nine Months exend 51st December 2023 field with his Slock Exchange and 51st December 2023 field with his Slock Exchange (www.belend.com) and the Islade entity of Francial Results Counter and Nine Months ended 51st December 2025 has been reviewed by the Counter of the Slock Exchange (www.belend.com) and the Islade entity www.sasarest.com or consolidated for the Company for the quadre and rine motifies tended 51st December 2023 has been reviewed by the Audit Committee and approved by the Exercise of Orientos as its Meeting field or 2012 January, 2024 that are no comparised with finish Ancounting Standard (finish Ancounting Standar

For and on behalf of the Boar Waaree Renewable Technologies I imite

Place: Mumbai Date: 20-01-2024

Pujan Dost Managing Directo DIN: 0706386

# 

#### **AARTI SURFACTANTS LIMITED**

Registered Office: Pict no 57.56, 80 to 04, 62A, 9-31, Sector-3, Sagore Village, Pilmarpur Industrial Alvea, Dhar Mashiya Pradesh, 454775, Tel No: 1912 26 797 6660; Copp, Off.: Unit No. 2022 Port 17, Usopy Skatheria, And Fork, Mulkurd Goregon Link Rose Mulkurd (West), Mumbai -400080, Maharashira Email: nivestogilaari-burdatantis.com [Webales: www.aari-surlicataris.com

#### FOR THE ATTENTION OF THE REGISTERED MEMBERS OF PARTLY PAID-UP EQUITY SHARES CORRIGENDUM:- FINAL CALL NOTICE

This corrigendum ("Corrigendum 2") should be read in conjunction with the advertisement dated January 3, 2024, January 5, 2024 and January 19, 2024 published in relation to Final Call Notice of Aarti Surfactants Limited.

The Shareholders may note the following correction made on account of 'Public and Trading Holiday' declared on January 22, 2024 as per the Notification issued by Maharashtra General Administration Department and RBI press release dat January 19, 2024 under Negotiable Instruments Act, 1981.

#### The issue opening date (Payment Period) for 'first and final call' should be as Tuesday i.e. January 23, 2024 instead of Monday i.e. January 22, 2024.

as needary. i.e. Saturary 25, 2024 inseed on montary its. Saturary 22, 2024.

The advertisements published on January 4, 2024, January 6, 2024 and January 2, 2024, shall be read in conjunction with this Corrigendum 2 and stands suital modified to the extent of information set above.

For Aarti Surfactants Limiter

Priyanka Chauras Company Secretary & Compliance Offic

	[Under rule 9(1) of the insolvency and Bankruptor, (Application to Adjudicating Authority for Bankruptory Process for personal Guarantors to Corporate Debtors) Rules, 2019] FOR THE ATTENTION OF THE CREDITORS OF CH.VARA LAKSHMI Personal Guarantos of MIS.CHADALAVADA INFRATECH LIMITED								
Ad Ru 17. Th ele su bel	Notice is hereby given that the Under rule (§1) of the Insolvency and Basinoptoy (Application to Adjudicating Authority for Enkergisty) Process for personal Gustantion to Corporate Debtors, Rules, 2019 has ordered the commencement of a basinoptoy process against the Chi Wara Labarith Residing of 18th to 3-58891's, SERI (Lobos) Sintages Columb, Professional Color (17) at 2020 for Color (18) at 2020 for Color (18) at 12 at 2020 for Color (18) at 12 at 2020 for Color (18) at 2020								
S.N									
1.	Name of the Bankrupt	Ch.Vara Lakshmi							
2.	Address of the Bankrupt	H.No:. 8-3-988/19, SBH Colony Srinagar Colony, Hyderabad-500073							
3.	Bankruptcy Commencement Date	17.01.2024 (copy made available on 19.01.2024)							
4.	Last date of submission of claims	28.01.2024							
ш	DETAILS OF THE E	ANKRUPTCY TRUSTEE							
5.	Name and registration number of the Insolvency Professional acting as Bankruptcy Trustee	M. Madhusudhana Reddy Reg No. IBBN/PA-001/IP-P00843/2017-2018/11427 AFA No. AA1/11427/02/291024/106193 Valid up to 29-10-2024							
6.	Address and E-mail of the Bankruptcy Trustee	MMR Lion Corp, 4" Floor, HSR Eden Road No:- 2,							

Mob. No. 9848271555

MMR Lion Corp, 4" Floor, HSR Eden Road No: Banjara Hills, Hyderabad-500034
E-mail:- irppgchadalavada@gmail.com

ate:21-01-2024

	M/S.CHADALAV	I ORS OF 1.V.SUBBAIAH Personal Guarantor of ADA INFRATECH LIMITED						
Notice in hereby given that the Uniter rule \$11 of the Insolvency and Bankappi Application to Application for Applications (Applications) and Design the Property and Property								
S.N	PARTICULARS.OF							
1.	Name of the Bankrupt	Mr.T.V.Subbaiah						
2.	Address of the Bankrupt	H.No:. 8-3-988/19, SBH Colony Srinagar Colony, Hyderabad-500073						
3.	Bankruptcy Commencement Date	17.01.2024 (copy made available on 19.01.2024)						
4.	Last date of submission of claims	28.01.2024						
Ш	DETAILS OF THE E	ANKRUPTCY TRUSTEE						
5.	Name and registration number of the Insolvency Professional acting as Bankruptcy Trustee	M. Madhusudhana Reddy Reg.No. IBBN/PA-001/IP-P00843/2017-2018/11427 AFA No. A41/11427/102/291024/106193 Valid up to 29-10-2024						
6.	Address and E-mail of the Bankruptcy Trustee registered with Board	MMR Lion Corp, 4 <sup>th</sup> Floor, HSR Eden Road No:-2, Banjara Hills, Hyderabad-500034, Email: mmreddyandco@gmail.com						

Mob. No. 9848271555

MMR Lion Corp. 4" Floor, HSR Eden Road No:- 2
Banjara Hills, Hyderabad-500034
E-mail:- irppgchadalavada@gmail.com

#### 

AMRUT 20-Contruction of SMLD STP and Allied Consequents 5 MLD STP.
AMRUT 20-Contruction of SMLD STP and Allied Consequents 5 MLD STP.
Sewer network and allied components in Marine Drive zone-Sewerage Work
EMD: Rs. 5,00,000- Tender fee: Rs. 19518/. Last Date for submitting
Tender: 0.20-220-240 6300pm Phone: 0.044-2506/65 Websites
www.kwa.kerala.gov.in, www.etenders.kerala.gov.in
Süperintending Engineer
PH Circle
Kockni

# **IDBI BANK LIMITED**

CIN: L65190MH2004G01148838 DBI Tower, WTC Complex, Cuffe Parade, Mumba 022)66552779 / 66553336 Fax: (022) 2218 235

#### **UNAUDITED FINANCIAL RESULTS FOR THE QUARTER ENDED DECEMBER 31, 2023**

			Standa	lone			Consolidated			
SI. No.	Particulars	Quarter ended 31-12-2023 (Unaudited)	Quarter ended 30-99-2023 (Unaudited)	Quarter ended 31-12-2022 (Unaudited)	Year ended 31-03-2023 (Audited)	Quarter ended 31-12-2023 (Unaudited)	Quarter ended 30-09-2023 (Unaudited)	Quarter ended 31-12-2022 (Unaudited)	Year ended 31-03-2023 (Audited)	
1	Total Income from Operations (net)	7514.27	6924.18	6088.31	24941.76	7579.91	7063.66	6152.43	25166.91	
2	Net Profit / (Loss) for the period (before Tax, Exceptional and / or Extraordinary items)	2006.70	2299.13	1267.09	5237.97	2034.16	2396.95	1285,81	5305.30	
3	Net Profit / (Loss) for the period before tax (after Exceptional and / or Extraordinary items)	2006.70	2199.13	1267.09	5237.97	2034.16	2396.95	1285.81	5305.30	
4	Net Proft / (Loss) for the period after tax (after Exceptional and/ or Extraordinary items)	1458.18	1323.27	927.27	3645.09	1508.53	1385.40	944.82	3706.06	
5	Equity Share Capital	10752.40	10752.40	10752.40	10752.40	10752.40	10752.40	10752.40	10752.40	
6	Reserves(excluding Revaluation Reserve as shown in the Audited Balance Sheet of the previous year)	26365.10	26365.10	22441.82	26365.10	27365.87	27365.87	23351.54	27365.87	
7	Securities Premium Account	5,323.56	5,323.56	50,719.75	5,323.56	5,323.52	5,323.52	50,719.70	5,323.52	
8	Net Worth (excl. Revaluation Reserve, FCTR & Intangibles)	30,733.47	28653.91	23,940.82	25,454.10	31,876.43	28,364.97	24,845.58	26,442.45	
9	Paid up Debt Capital/ Outstanding Debt	23,038.48	20650.85	15,814.45	12,637.75	23,081.44	20,650.85	15,814.19	12,637.75	
10	Outstanding Redeemable Preference Shares		- 2	74.		16		-	14.	
11	Debt Equity Ratio (excluding revaluation reserve, FCTR & Intangibles) (in times)	0.75	0.72	0.66	0.50	0.72	0.73	0.64	0.48	
12	(of ₹ 10/- each) in ₹ (for continuing and discontinued operations before & after extraordinary items) (not annualised) (i) Basic (ii) Diluted	1.36 1.36	1.23 1.23	0.86 0.86	3.39 3.39	1.40 1.40	1.29 1.29	0.88 0.88	3.45 3.45	
13	Capital Redemption Reserve			- 1	3.0	1	100			
14	Debenture Redemption Reserve		120							

Note:

I. The above is an extract of the detailed format of Quartely / Yearly Financial Results filed with the Stock Exchanges under Regulation 33 of the SEBI (Listing Obligations and Disclosure Requirements) Regulations, 2015. The full format of the Quarterly / Yearly Financial Results are available on the websites of the Stock Exchange (s) and the Isted entity, evoluties (even x-steriods, one, www.bscendia.com/and/www.dbblanki. One).

2. For the other line items referred in regulation 52 (q) of the LIDIR Regulations, pertinent disclosures have been made to the Stock Exchange(s) (NSE & BSE) and can be accessed on the URL (two.mscendiac, one, www.bscendia.com/and www.dbblanki.org.).

e not furnished as Ind AS is not yet made applicable to ba

By order of the Board (Rakesh Sharma) Managing Director & CEO Place: Mumbai Date: Jan 20, 2024



Can Fin Homes Limited CIN:L85110KA1987PLC008699 Registered Office No.29/1, 1st Floor, Sir M N Krishna Rao Road, Basavanagudi, Bengaluru - 560004 Ph: 080-48536192, Fax: 080-26565746 E-mail: compsec@car

# Statement of Standalone Un-Audited Financial Results for the Third Quarter and Nine Months ended 31/12/2023

SI. No.	Particulars	Quarter ended (31/12/2023)	Year to Date (31/12/2023)	Quarter ended (31/12/2022)	Previous year ended (31/03/2023)	
2030		Un-audited	Un-audited	Un-audited	Audited	
1	Total Income from operations (net)	90,192.55	2,59,705.25	70,970.74	2,74,313.11	
2	Net Profit/ (Loss) for the period (before Tax, Exceptional and/or Extraordinary items)	25,569.13	68,757.85	20,450.57	82,403.17	
3	Net Profit / (Loss) for the period before tax (after Exceptional and/or Extraordinary items)	25,569.13	68,757.85	20,450.57	82,403.17	
4	Net Profit / (Loss) for the period after tax (after Exceptional and/or Extraordinary items)	20,013.97	54,166.90	15,149.15	62,060.56	
5	Total Comprehensive Income for the period [Comprising Profit / (Loss) for the period (after tax) and Other Comprehensive Income (after tax)]	20,013.97	54,166.90	15,116.03	62,060.56	
6	Paid-up equity share capital (Face value of ₹ 2/- per share)	2,663.31	2,663.31	2,663.31	2,663.31	
7	Reserves (excluding Revaluation Reserves) (Audited)	3,62,064.81	3,62,064.81	3,03,998.87	3,62,064.81	
8	Securities Premium Account	27,297.54	27,297.54	27,297.54	27,297.54	
9	Net Worth (Audited)	3,64,728.12	3,64,728.12	3,06,662.18	3,64,728.12	
10	Paid up Debt Capital / Outstanding Debt	31,19,683.15	31,19,683.15	27,81,334.25	29,06,806.70	
11	Outstanding Redeemable Preference Shares					
12	Debt Equity Ratio	7.55	7.55	7.92	7.97	
13	Earnings Per Share (of ₹ 2/- each) (for continuing and discontinued operations) (a) Basic (b) Diluted	15.03 15.03	40.68 40.68	11.38 11.38	46.65 46.65	
14	Conital Padamatian Passara	NotAnnualised	NotAnnualised	NotAnnualised	Annualised	
15	Capital Redemption Reserve  Debenture Redemption Reserve	Not Applicable	Not Applicable	Not Applicable	Not Applicable	
16	Debt Service Coverage Ratio	Not Applicable 0.30	Not Applicable 0.30	Not Applicable 0.24	Not Applicable 0.34	
17	Interest Service Coverage Ratio	1.42	1.42	1.52	1.48	
N-4	Interest service coverage Ratio	1.42	1.42	1.02	1.40	

Interest Service Coverage Ratio 1.42 1.42 1.52 1.48

tes:

The above is an extract of the detailed format of standatone un-audited financial results for the Thirtiquater and rine months ended December 31, 2023 filed with National Stock Exchange of India Ltd. and BSE Limited under Regulation. 33 and Regulation. 52 of the SEBI (Listing Obligations and Disclosure Requirements). Stock Exchange of India Ltd. website (URL:https://www.nseindia.com). BSE Limited website (URL:https://www.bseindia.com) and on the vebsite of the Company (URL:https://www.bseindia.com) and on the vebsite of the Company (URL:https://www.bseindia.com) and in mine morths ended December 31, 2023 have been reviewed and recommended by the Audit Committee of the Board and subsequently approved by the Board of Directors at their respective meetings held on January 20, 2024. The above resituals have been subjected to a Limited Review by the Joint Statutory Auditors of the Company, in terms of the said regulations. For the other line times referred in regulation 52 (4) of the Listing Regulations, pertinent disclosures have been under advailable on the National Stock Exchange of India Ltd. website (URL:https://www.bseindia.com) and on the website of the Company (URL:https://www.bseindia.com) and on the website of the Company (URL:https://www.canfinhomes.com)

The Board of Directors had declared an interim dividend of <22- per share for equity share of face value of <2-each at their meeting held on December 30, 2023 and paid subsequently.

(d)

There are no changes in the accounting policies for the third quarter and nine months ended December 31 2023 and there is no impact on net profit/loss, total comprehensive income or any other relevant financia.

(f) Previous period / year figures have been re-grouped wherever necessary to conform with current perio For and on behalf of the Board of Directors

Place : Bengaluru Date : January 20, 2024 SURESH S IYER Managing Director & CEO

#### **POONAWALLA** FINCORP

### POONAWALLA FINCORP LIMITED

CIN: L51504PN1978PLC209007 Registered office: 201 and 202, 2nd floor, AP81, Koregaon Park Annex, Mundhwa, Pune - 411 036, Maharashtra Phone: 020 6780 8090

#### NOTICE OF POSTAL BALLOT THROUGH REMOTE E-VOTING

NOTICE OF POSTAL BALLOT THROUGH REMOTE E-VOTING
NOTICE is hereby given that, in accordance with Sections 108 and 11 to 0 the Companies Act,
2013 ("Act") read with Rules 20 and 22 of the Companies (Management and Administration)
Rules, 2014 ("Management Rules") and other applicable provisions, if any, including any
statutory modifications) or re-enactment(s) thereof for the time being in force, provisions of
Secretarial Standard on General Meetings ("SS-2") read with the General Circular No. 14/2020
dated April 8, 2920, the General Circular No. 17/2020 dated April 13, 2020 and General Circular
No 09/2023 dated September 25, 2023 issued by the Ministry of Corporate Affairs ("MCA
Circulars"), and SEBI Circular No. SEBI/HO(CFD/CFD/CMD2/CRP/2022/82 dated May 13, 2022
and SEBI Circular No SEBI/HO(CFD/CFD-PoD-2P/CIR/2023/167 dated October 7, 2023 ("SEBI
Circulars") and Regulation 4d of the Securities and Exchange Board of India (Listing Obligations
and Disclosure Requirements) Regulations, 2015 including any amendments thereto ("SEBI
Listing Regulations") for seeking approval of the Members of Poonawalla Fincorp Limited
(the Company) by way of Postal Ballot through remote electronic voting process ("Remote
e-voting'e-voting") to transact the business(eps) as set out in the notice of Postal Ballot Addied
January 18, 2024 ("Postal Ballot Notice").

In compliance with the adorementioned MCA Circulars and SEBI Circulars, Postal Ballot Notice has been sent by email on Saturday, January 20, 2024 to those Members whose email adorems are registered in Saturday, January 20, 2024 to those Members whose email adorems are registered registers and Sharer are registered registers and Sharer Transfer Agents (\*TRA)/Depository Participant and whose names appear in the Register of Members/Register of Beneficial Owners as on, Thursday, January 18, 2024 (\*Cut-off date\*).

wemoers/register or senencial cowers as on, inursaay, January 1s, 2024. Cutt-on cate; 1. The Postal Ballot Notice is also available on the website of the Company at https://poonawallafincorp.com/pfca/assets/pdf/PFL-Postal-Ballot-Notice-dated-18-January-2024.pdf and websites of stock exchanges where the equity shares of the Company are listed, i.e. BSE Limited ("BSE") and National Stock Exchange of India Limited ("NSE") at www.bseindia.com and www.nseindia.com respectively, and on the website of National Securities Depository Limited ("NSDL") at www.evoling.nsdl.com.

In accordance with the provisions of the MCA Circulars, Members can vote only through remote evoling. Members are requested to provide their assent or dissent through evoting. Therefore, the Postal Ballot forms and pre-paid Business Reply Envelopes has not been sent to Members for this Postal Ballot.

The Company has engaged the services of National Securities Depository Limited (NSDL') to provide remote e-voting facility to its Members. The voting through remote e-voting commences on Sunday, January 21, 2024 at 9:00 a.m. (IST) and will end on Monday, February 19, 2024 at 5:00 p.m. (IST). The voting through electronic module shall be disabled for voting thereafter and accordingly, the voting shall not be allowed.

Mr. Girish Bhata, Company Secretary in Practice (Membership No. FCS 3295, CP No. 13792), has consented to act as the Scrutinizer to scrutinize the Postal Ballot process in a fair and transparent manner

has consented to act as the scrumizer to scrumize the Postal bailor process in a tair and transparent manner.

The voting rights of Members shall be in proportion to their shares of the paid-up equity share capital of the Company as on the Cut-off date.

The results of Postal Ballot shall be declared on or before Wednesday, February 21, 2024. The results declared along with the Scrutinizer's report shall be available on the Company's website at www.poonavallafincorp.com and on the website of NSDL at www.evoting.nsdl.com and intimated to BSE and NSE. Additionally, the result will also be placed on the notice Board at the registered office of the Company.

Any query/girsvance with respect to e-voting. Members may refer to the Frequently Asked Questions (FADs) for Members and E-voting User Manual for Members available under the Downloads section of NSDLs ending website or contact Mr. Amit Vishal, Deputy Vice President-NSDL and/or Ms. Pallavi Mhafre, Senior Manager - NSDL, Trade World, "A" Wing, 4th Floor.

Xanala Mills Compound, Lower Panel, Mumbai - 400 013 at Tol Free No. 1800 1020 990/1800

22 44 30 or at E-mail ID: evoting@insdl.com.

Please keep your updated email ID registered with the RTA/Depository Participant to receive timely communications. For Members who have not yet updated their email address, the process of registration is provided below for your ready reference.

Physical Holding | Members are requested to register/update the same by submitting duly

Physical Holding	Members are requested to register/update the same by submitting duly filled and signed Form ISR-1 with the Link Intime India Private Limited ("RTA") at rnt.helpdesk@linkintime.co.in.
Demat Holding	Please contact your Depository Participant (DP) and register your email address.

In case of any queries/difficulties in registering the e-mail address, Members may write to

ecretarial@poonawallafincorp.com

Place : Pune Date : January 20, 2024

Registered Office: 201 and 202, 2nd floor, AP 81, Coregaon Park Annex, Mundhwa, Pune - 411 036, Maharashtra

For Poonawalla Fincorp Limited

Company Secretary ACS No. 13918











of Can Fin Homes Limited

# विधानसभाध्यक्षांकडून राष्ट्रवादीच्या सुनावणीचे नवे वेळापत्रक जाहीर

आमदारांनंतर आता राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाची विधानभवनात सुनावणी सुरू आहे. आता पुढील सुनावणी २३ जानेवारीला सकाळी ११ वाजता होणार मात्र राष्ट्रवादी आमदारांच्या सुनावणीचा निकाल लांबणीवर शक्यता आहे. कारण विधानसभा अध्यक्षांकडून नवीन वेळापत्रक जाहीर करण्यात येणार आहे. दोन्ही गटाची संमती घेऊन विधीमंडळाकडून सर्वोच्च न्यायालयात मुदतवाढ मागितली जाण्याची शक्यता आहे. नव्या वेळापत्रकाबाबत सुनावणी दरम्यान चर्चा झाली. दोन्ही गटांच्या बाजू योग्य पद्धतीने मांडायच्या असतील तर आपल्याला वेळापत्रकात बदल करावा लागेल,असे अध्यक्षांचे मत आहे.

## कसे आहे नवे वेळापत्रक

राष्ट्रवादी पक्षाची विधानभवनातील आजची सुनावणी संपली. दरम्यान नवीन वेळापत्रक जाहीर करण्यात आले. त्यानुसार आता पुढील सुनावणी २३ जानेवारीला होणार आहे. २३ आणि २४ जानेवारीला उर्वरित चार जणांची उलट तपासणी होणार आहे. २५ जानेवारीला अन्य दोन साक्षीदारांची उलट साक्ष नोंदवली जाणार आहे. त्यापुढे दोन्ही गटांकडून लेखी कागदपत्रे सादर

केली जातील. २९ आणि ३० जानेवारीला दोन्ही गट आपली अंतिम बाजू मांडतील. ३१ जानेवारीला सुनावणी पूर्ण होईल. त्यापुढे आठ ते दहा दिवसांत अंतिम निकाल जाहीर केला जाईल.

# ३१ जानेवारीनंतर १०-१५ दिवसांत माझा निर्णय देईल : विधानसभा

विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर यांनी माध्यमांशी बोलताना सांगितले की, दोन्ही गटांच्या बाजू योग्य पद्धतीने मांडायच्या असतील, तर आपल्याला वेळापत्रकात बदल करावा लागेल, असे म्हटले होते. त्यानुसार नवीन वेळापत्रक जाहीर करण्यात आले आहे. सर्वो च्च न्यायालयच्या आदेशानुसार मला सगळ्यांचं म्हणणं ३१ जानेवारीपर्यंत ऐकून घ्यावे लागणार आहे. ३१ जानेवारीला सगळ्यांचं म्हणणं ऐकून घेतल्यानंतर १०-१५ दिवसांत माझा निर्णय मी देईन. २३ किंवा २४ तारखेला आपण दोन्ही बाज् ऐकून घेणार आहे. २५ तारखेला आपण उलट तपासणी (क्रॉस विटनेस) करणार आहे. ३१ तारखेला आपण ही सुनावणी पूर्ण करू. चार दिवस तयारीला दिले जातील.

# काय झाले आजच्या सुनावणीत

शरद पवार भाकरी फिरवण्याचा उल्लेख

करत होते. याचा अर्थ पक्षात नाराजी होती, असे अनिल पाटील म्हणाले होते. त्यावर जयंत पाटील म्हणाले, अनिल पाटील २०१८ ला आमच्या पक्षात आले आहेत. त्यामुळे भाकरी फिरवण्याचा आणि त्यांचा काही संबंध नाही. कारण पक्ष कसा चालतो हे त्यांना माहित नाही. त्यांना भाजपाने तिकीट नाकारलं त्यानंतर ते पक्षात आले. दरम्यान अनिल पाटील यांच्या विरोधात आमच्याकडे काही नवीन कागदपत्रे आहेत, ते आम्ही सुनावणी दरम्यान सादर करू. अजित पवार यांच्या गटाने वेळ वाढवून मागितला आहे. वकिलांनी त्याला विरोध केला होता मात्र विधानसभा अध्यक्षांनी त्यांचा निर्णय घेतला आणि २३ तारखेला मुख्य सुनावणी ठेवली आहे. आज माझी साक्ष झाली नाही, असेही जयंत पाटील

## अजित पवार गटाच्या प्रतिज्ञापत्रामुळे वाद होण्याची शक्यता

अजित पवार गटाचे नेते सुनिल तटकरे यांनी एक प्रतिज्ञापत्र विधिमंडळात सादर केले आहे. या प्रतिज्ञापत्रामध्ये शरद पवार हे हुकूमशहा पद्धतीने पक्ष चालवायचे. शरद पवार कुठल्याही नेत्याचा ऐकत नव्हते, फक्त काही मोजक्या लोकांचं

# आयुर्वेद प्रसारासाठी अधिक प्रयत्नांची गरज - श्रीपाद नाईक

अनेक चिकित्सा आहेत, परंत्र आयुर्वेद ही पद्धती विशेष आहे. आयुर्वेदासाठी आणखीन प्रयत्न केल्यास जगात आयुर्वे द आपण आणखी पुढे नेऊ शकतो, असे प्रतिपादन केंद्रीय आयुष मंत्री शीपाद नाईक यांनी व्यक्त केले. ''आयुर्वेद सर्वांसाठी-जीवनशैलीजन्य विकारांच्या व्यवस्थापनातील दृष्टिकोन'' विषयावर आयुष मंत्रालय, भारत सरकारतर्फे राष्ट्रीय आरोग्य मेळा आणि एआयएसी कॉन, आयोजित करण्यात आहे. याचा श्रभारंभ श्री.नाईक यांच्या हरने झाला. त्यावेळी ते बोलत होते. ''मी आयुष मंत्री असताना जो सन्मान तुम्ही मला दिला त्याच्यापेक्षाही सन्मान कार्यक्रमामुळे मला प्रारंभी असे नमूद करून शीपाद नाईक पुढे म्हणाले की. जगामध्ये अनेक चिकित्सा पद्धती आहेत, परंतु आधुनिक जीवन आणि वेद अर्थात ज्ञान व जीवन कशाप्रकारे जगायचे

सांगणे म्हणजे आयुर्वेद होय. यावेळेस केली. आधुनिक जीवन जगताना आपल्या मूळ सिद्धांतावरच जीवनशैलीमुळे यावेच लागेल. कोरोनासारखे होणाऱ्या प्रश्नांवर आयुषच्या अनेक शत्रू यापुढेही हल्ला माध्यमातून काही करण्यास सज्ज हरनक्षेप आहेत, अशावेळी आयुर्वेद सक्षम दीर्घकालीन करणे गरजेचे आहे'', असे रोखण्याचा प्रयत्न आहे असे ते शेवटी म्हणाले. भारतात श्री आयुष मंत्रालयाचे सचिव सर्वात जास्त आयुर्वेदिक पद्मशी वैद्य राजेश कोटेचा या महाविद्यालय महाराष्ट्रमध्ये आहेत. त्यामुळे इथे एक स्वतंत्र दिक शाश्त्रातील आयुर्वेदिक विद्यापीठ व्हावे आधुनिक वैद्यक तसेच प्रत्येक बाळासाहेब पद्धतीत उपयोग ठाकरे दवाखान्यात आयुर्वे रञ्गाची दाचा समावेश होणे गरजेचे वाढवताना रोगाच्या मुळाशी आहे असे मत महासंमेलानाचे अध्यक्ष पद्मश्री, पद्मभूषण , असे ही ते पुढे म्हणाले. वैद्य देवेंद्र त्रिगुणा (अध्यक्ष, पथ्य-अपथ्य, राष्ट्रीय आयुर्वेदिक विद्यापीठ ऋतुचर्या, पंचकर्म आणि अन्य आणि अखिल भारतीय आयुर्वे उपचारपद्धतींचा दिक महासंमेलन ट्रस्ट) यांनी केल्याने व्यक्त केले. त्याचबरोबर स्वारभ्य सुधढ राह शकते, मुंबईत मरिन ड्राइव्ह परिसरात असा विश्वास त्यांनी व्यक्त एक जुने मित्तल आयुर्वेदिक केला. केंद्रीय महाविद्यालय आहे ते बंद आणि रोजगार मंत्रालयाच्या होण्याच्या मार्गावर आहे यात सचिव आरती अहजा यांनी मुख्यमंत्र्यांनी लक्ष घालावे आपल्या भाषणात आणि ती जागा दाच्या कामासाठी उपयोगात आयुर्वेद आणावी अशी विनंती त्यांनी ठेवण्यात

निर्माण करणे सुयोग्य होणारे नुंकसान अखिल उपायांचा उपचार उपस्थित प्रतिकारशक्ती दिनचर्या, दातून संत्रुलित समाज आयुर्वेदातील केसांची आयुर्वेदिक यापुढे जीवनशैलीजन्य रुग्णालयांमध्ये उपचारासाठी 90

येणार असल्याचे सांगितले सार्वजनिक आरोग्य म्हणजे केवळ उपचार नसन प्रतिबंध महत्वाचे आजारावर प्रतिबंध आण्याची क्षमता ही केवळ मध्ये आहे असे देखील त्या यावेळेस म्हणाल्या. भारतीय द महासंमेलनाची मोबाईल ॲप पत्रिका आणि च्या दिनदर्शिकेचे प्रकाशन हस्ते करण्यात आले. महासंमेलनात तणाव निमंत्रण, वेदना व्यवस्थापन, आणि आयुर्वेद, संधिविकार व्यवस्थापन, योग सत्वावजय चिकित्सा, स्वस्थ जीवनासाठी आयुर्वेद, आयुर्वे रोगप्रतिकारशक्ती, व्यवर-धापन पचन विकारांचे व्यवस्थापन स्वारथ्यपूर्ण आहार, सामान्य आयर्वेढिक तज्ञांची मार्गदर्शक

# कुष्ठरोग जनजागृती अभियानासाठी सर्व विभागांनी प्रयत्न करावे- जिल्हाधिकारी

अमरावती, दि.२० : केंद्रीय कुष्ठरोग विभागाच्या निर्देशानुसार राष्ट्रपिता महात्मा गांधी यांची पुण्यतिथीचे औचित्य साधून दि. ३० जानेवारी ते १३ फेब्रुवारी २०२४ या पंधरवाड्यात कृष्ठरोग जनजागृती अभियानाचे आयोजन करण्यात आले आहे. या पंधरवाडा कालावधीत विविध उपक्रम राबविण्यात येणार आहे. या उपक्रमाच्या माध्यमातून कृष्ठरोग जनजागृतीकरीता आरोग्य विभागासोबत समन्वय साधून सर्व विभागांनी संयुक्तीक प्रयत्न करावे, असे निर्देश जिल्हाधिकारी सौरभ कटियार यांनी दिले. जिल्हाधिकारी यांच्या दालनात जिल्हास्तरीय समन्वय समिती सभा आज पार पडली, त्यावेळी ते बोलत होते. जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. सुरेश असोले, जिल्हा शल्य चिकित्सक डॉ. दिलीप सौंदळे, अतिरिक्त जिल्हा आरोग्य अधिकारी सभाष ढोले, आरोग्य सेवा कृष्ठरोग सहाय्यक संचालक रमेश बनसोड, स्वयंसेवी संस्थेचे सुरेश धोंडगे, अविनाश इंगळे, रितेश ठाकरे, वैद्यकीय अधिकारी पूनम मोहकार, विनिती नवरे आदी उपस्थित होते. सौरभ कटियार म्हणाले की, राष्ट्रीय कुष्ठरोग निर्मुलन कार्यक्रमाचे ध्येय व उद्दिष्ट साध्य करण्यासाठी ग्रामीण व शहरी भागात जनजागृती करावी. अभियान तसेच कर्मचारी यांचा सत्कार केला.

ठाणे, दि.२० : धार्मिक भावनेबरोबरच

सामाजिक बांधिलकी जपण्याच्या दृष्टीने रामलल्ला

प्राणप्रतिष्ठेच्या निमित्ताने लोढा लक्झीरिया

गृहनिर्माण संकुलातील दानशूर व्यापारी जेठामल

वं मनोजकुमार दुधाणी यांनी गृहसंकुलातील

सूचना

'दै. मुंबई लक्षदीप'

वृत्तपत्रातून

प्रसिध्द होणाऱ्या

जाहिरातीमधील

समाविष्ट सर्व बाबी

तपासून पाहणे

शक्य नाही.

जाहिरातदाराकडून

त्याच्या दाव्याची

पूर्तता झाली नाही तर त्या परिणामाबद्दल 'दै. मुंबई लक्षदीप' वृत्त समूहाचे संचालक,

संपादक, प्रकाशक हे जबाबदार

राहणार नाहीत.

कृपया वाचकांनी

जाहिरातीत असलेल्या

स्वरूपामध्ये कोणताही

करार करण्यापूर्वी

आवश्यक ती चौकशी

करावी.

कालावधीमध्ये विविध उपक्रम राबवावे. यामध्ये ग्रामपंचायत स्तरावर ग्रामसभेचे आयोजन करून व्याख्यान, कुष्ठरोग निर्मुलन प्रतिज्ञा, कुष्ठरोगाबाबत प्रश्नोत्तरे, कुष्ठबाधित व्यक्तींचा सत्कार इत्यादी उपक्रम राबवावे. तसेच प्रत्येक शासकीय कार्यालयांमध्ये कृष्ठरोग निर्मूलन प्रतिज्ञाचे वाचन करावे. जिल्ह्यातील सर्व माध्यमिक व उच्च माध्यामिक शाळांमध्ये अभियान कालावधीमध्ये निबंध रपर्धा, रांगोळी रपर्धा, चित्रकला रपर्धा, वादविवाद रपर्धा, पथनाटय, रॅली तसेच जिल्हास्तरीय मॅरेथॉन, आरोग्य मेळावे असे जनजागृतीपर कार्यक्रम घ्यावे. कुष्ठरोग जनजागृतीसाठी आरोग्य विभागासोबत समन्वय साधून सर्व विभागांनी संयुक्तीक प्रयत्न करावे, असे निर्देश यावेळी दिले. कुष्ठराग्ण शोध मोहीम दि.२० नोव्हेंबर ते ६डिसेंबर २०२३ या कालावधीमध्ये अमरावती जिल्ह्यातील ग्रामिण, शहर व महानगरपालिका पर्यवेक्षक डि. एस. गडलींग, गजानन पन्हाळे, अभियानामध्ये जिल्हयातील ३२८ नविन राहतील. हे लक्षात घेऊन, रञ्गांचे निदान करञ्न औषधोपचार देण्यात आले. या अभियानामध्ये महाराष्ट्र राज्यातून अमरावती जिल्ह्याचा रुग्ण शोध कार्यामध्ये व्दितीय स्थान प्राप्त झाल्याबद्दल जिल्हाधिकारी सौरभ कटियार यांनी जिल्हास्तरीय अधिकारी

# पणजी, मडगाव येथील पारपत्रासाठीच्या २२ जानेवारीच्या भेटींचे वेळापत्रक पुनर्निधारित करण्याची विनंती

पणजी, दि.२० : भारत सरकारने २२ जानेवारी रोजी (दुपारी २:३० वाजेपर्यंत) अयोध्या येथील राम लल्ला प्राणप्रतिष्ठा सोहळ्याच्या निमित्ताने जाहीर केलेल्या अर्ध्या दिवसाच्या सुट्टीच्या पार्श्वभूमीवर गोव्यातील प्रादेशिक पासपोर्ट कार्यालयाने अर्जदारांना त्यांच्या ठरलेल्या भेटीच्या वेळा पुनर्निधारित करण्याची विनंती केली आहे.

केंद्र सरकारची सर्व कार्यालये २२ जानेवारी रोजी १४:३० वाजेपर्यंत गोव्यातील प्रादेशिक पारपत्र कार्यालयाने पारपत्र अर्जदारांना विनंती केली आहे. ज्यांनी २२ जानेवारी (दुपारी २:३० वाजेपर्यंत) पणजीतील पारपत्र सेवा

केंद्र आणि मडगाव येथील पोस्ट ऑफिस पारपत्र सेवा केंद्र येथे पारपत्रासाठी भेटीची वेळ निश्चित केली आहे त्यांनी त्यांच्या ठरलेल्या भेटीच्या वेळा पुनर्निधारित कराव्या, अशी विनंती केली आहे. भेटीच्या वेळेचे पुनर्निर्धारण अधिकृत संकेतस्थळावर लॉग इन करून किंवा एमपासपोर्ट सेवा मोबाइल ॲप वापरून केले जाऊ शकते. प्रभावित अर्जदारांच्या सोय सुनिश्चित करण्यासाठी या सुट्टीमुळे ज्यांच्या भेटी रह्न झाल्या आहेत त्यांच्यासाठी अतिरिक्त भेटीचा प्रय उपलब्ध करून देण्यात आला आहे. संबंधित व्यक्तींना भेटीच्या वेळा

पुनर्निधारित करण्याबाबत

पाठवण्यात आल्या आहेत.

माहिती देण्यासाठी

यांनी संकुलातील ५०० कर्मचा-यांना गरम कपडे व

दीप वाटप केले. गृहसंकुलातील सफाई कामगार,

घरकाम करणाऱ्या महिला सुरक्षा रक्षक, बागकाम

करणारे कर्मचारी अशांना उपयोगी वस्तूंचे वाटप

केले. धार्मिक भावनेबरोबर सामाजिक बांधिलकी

एसएमएस द्वारे सूचना

र्वसामान्य जनतेस येथे सूचना देण्यात येत आहे की, माझे त्तपतानान्य जनारा लेपच चूचना ट्याचा परा जाह जा, नाज अशील कुमारी लेपचा रोज़ फर्नाडिस (ऊर्फ श्रीमती लेरिसा रोज़ फर्नाडिस डिसोझा) यांनी न्यु पारणकर पार्क को-ऑप.हौ.सो.लि., शनी मंदिराजवळ, नालासोपारा (प.), ता. वसई, जि. पालघर-४०१२०३ येथे त्यांची मयत मावशी **श्रीमती सेबास्तीना फ्रान्सिस गोझ** यांचे २१.०२.२०२१ रोजी नेधन झाले आणि त्यांनी सोसायटीकडे त्यांचे नाव वारसदा व्हणून दिले असल्याने त्यांच्या नावे असलेली फ्लॅट क्र.ई, १०६, २रा मजला या जागेतील शेअर्स व हित् त्यांच्य वत:च्या नावे हस्तांतरणासाठी अर्ज केला आहे. म्हण-भी साथटी याद्वारे सर्विप्तामान्य जनतेकडून यावावत कार्ह भियाकर, हक्क, हित किंवा दावा असल्यास कायदेशी गरसदार किंवा अन्य व्यक्तींकडून दावा किंवा आक्षे पासदार किया जन्म ज्याताकडून द्वारा किया जातान मार्गावित आहेत. म्हणून माझ्या अशिलांच्या वतीने मी सर्वमामान्य जनतेला सुवित करीत आहे की, सदर सूचना प्रकाशनापासून १४ दिवसांत कागदोपत्री पुराव्यांसह स्वाला परचावार त्यांचे दावा किंवा आक्षेप माझ्याकडे कळवावे. अन्यया असे समजले जाईल की, सदर फ्लॅट्बर कोणताही रावा किंवा अधिकार नाही आणि माझ्या अशिलांच्या नाव त्वना किवा आधकार नाहा आणा मान्य आशासात्त्या नाव हे मयताची मांची व कायदेशीर वास्तदार असत्याने सदर हर्लेटमधील शेअर्स व हित हस्तातरणाची प्रक्रिया तोमायटीकडून पूर्ण केली जाईल. परंतु मदर चृतपत्र सूचना ममामीनंतर अशा व्यक्तीचे दावा त्याग/स्थिगत केले आहेत असे समजण्यात येईल आणि आमच्या अशिलाकडून क्रोणताही दावा विचारात घेतला जाणार नाही.

आशिष जे. मि (वकील उच्च न्यायालय) ताः कार्यालय क.२४४. रिलायबल कोहौसोलि.. चंद नाका सिग्नल, आचोळे, नालासोपारा (पुर्व), ता. वसङ् जि. पालघर-४०१२०९.

# PUBLIC NOTICE

Notice hereby given to the public that my clients Mr. RIYAZ AHMED SHAIKH & Mrs joint owners Flat No. 603, Anjani Heights Building No. 2, Salasar Balaji Nagar, Mira Road (East), Dist. Thane-401107 who has executed Power of Attorney, duly attested before Consulate General of India, Jeddah Dated 07/05/2008, in favour of Mr. NISAR AHMED SHAIKH, without consideration. That my clients has cancelled/revoked all the powers given in the said Power of Attorney for the said Flat by executing the Revocation of Power of Attorney on 18/01/2024. All powers

under the Power of Attorney as mention therein has been cancelled Now Mr. NISAR AHMED SHAIKH shall have no right or power to do any acts in respect of the flat of my clients, in view of the Cancellation of the Attorney, hence no person of the public should deal with Mr NISAR AHMED SHAIKH or his executor, attorney or any authorise person acting on his behalf in respect of said flat of my clients, in any manner with the said Mr. NISAR AHMED SHAIKH and in spite of this notice, if any person deals or transaction with the said Mr. NISAR AHMED SHAIKH he shall be dealing with him on his own risks responsibilities and consequences. My clien shall have no responsibility for any dealings or transactions with the said Mr. NISAR AHMED SHAIKH, please Note.

M.M. Ansari (Advocate & Notary) A-74, Shanti Shopping Centre, Mira Road (E) Thane 401107. Date 21/01/2024

# PUBLIC NOTICE

rocess Paid Adv. Nandkumar A. Khalane. Dhule BEFORE THE MOTOR ACCIDENT CLAIMS TRIBUNAL OF DHULE AT DHULE

Exh. 29/D Claim Petition No.328/2022 1) Smt. Jyoti Devba Mali etc 3 Age-38 Years, Occu. - House wife Residing at Rath Galli, Shirpur, Tal. Shirpur, Dist Dhule

2) M/s. Venus Cargo & Logistics Pvt. Ltd. etc 2 Age-Minor, Occu: Vehicle Owner R/o Shop No. 9, Punit Corner, Plot No. 23,Sec. -26, Vashi, New Mumbai - 400703 -Opponents

Whereas applicants have claimed compensation U/S 166 of the Motor Vehicle Act, 1988 in respect of an accident of the nature specified in Section 166 of the Motor Vehicle Act against you No. 2. You deliberately time to time avade services of notice

evade services of notice. Therefore, you are informed by this legal public notice that you no.2 yourself or through your advocate without fail shall remain present before Accident Claims Tribunal, Dhule, Dist. Dhule, (Maharashtra) on 15/02/2024 at about 10:30 am. If you failed to appear on this date, Tribunal will proceed ex-parte on the presumption that you have no contention to make against the award of compensation. Given under my hand & seal of the Tribunal this 12/01 day of 2024.

Jr. Clerk Superintendent Dist. Court Dhule

# CHANGE OF NAM

I HAVE CHANGED MY NAME FROM I HAVE CHANGED MY NAME FROM NOOR E FATIMA IMRAN PATHAN TO ILMAS BANO TO NEW NAME ALMAS NOOR FATIMA IMRAN PATHAN MOHD AYUB NAGORI AS PER

WE IMRAN PATHAN AND NOOR DOCUMENTS FATIMA IMRAN PATHAN HAVE I HAVE CHANGED MY NAME FROM CHANGED OUR SON'S NAME FROM MOHAMMED AYUB TO NEW NAME MOHAMMAD AYAAN IMRAN PATHAN TO MOHAMMED AYUB NAGORI. AS PER MOHAMMED AYAAN IMRAN PATHAN DOCUMENTS

I HAVE CHANGED MY NAME FROM I HAVE CHANGED MY NAME MURALIDHARAN MUTHU (OLD NAME) FROM TAILOR PRINCYKUMARI YOGESHKUMAR / TAILOR PRINCYKUMARI YOGESHBHAI TO

(NEW NAME) AS PER THE PRINCY HIMANSHU SURTI AS PER

व्याख्याने होणार आहेत.

I HAVE CHANGED MY NAME FROM I HAVE CHANGED MY NAME FROM FAISAL TO NEW NAME FAISAL MOHD HIMANSHU ANILBHAI SURTI TO HIMANSHU ANIL SURTI AS PER AYUB NAGORI AS PER DOCUMENTS DOCUMENT.

# सहाय्यक निबंधक, सहकारी संस्था (परसेवा)

बृहन्मुंबई नागरी सहकारी पतसंस्था फेडरेशन लि., मुंबई ११२, सौरभ बिल्डींग, मोदी इस्टेट, लाल बहादुर शास्त्री मार्ग, घाटकोपर पोलीस स्टेशन समोर घाटकोपर (प.), मुंबई-४०० ०८६.

जाहीर नोटीस Assistant Registrar Co-op Societies Recovery, Ghatkopar (w)

श्री महादेश्वर सहकारी पत. लि. ००१, अदिती, प्लॉट नं. १८३

Gen. Outward No. 3631

खालील दर्शविलेल्या जाब देणार यांना नोटीस देण्यात येते की, थकीत कर्जाविषयी अर्जदार गतसंस्थेने दाखल केलेल्या अर्जाबाबत आपले म्हणणे सादर करणेसाठी आपणास उपलब्ध ाच्यावर नोटीस देण्यात आली होती. तथापि सदर पत्त्यावर आपण राहत नसल्याने तसेच आपला तथ्याचा पत्ता उपलब्ध नसल्याने सदर नोटीसद्वारे आपणास एक शेवटची संधी देण्यात येत असन

दिनांक ः ९/२/२०२४ रोजी दुपारी ३.०० वाजता आपण स्वत: अथवा आपल्या विकलामार्फत या कार्यालयात) हजर राहन आपले म्हणणे सादर करावे. सदर दिवशी आपण हजर न राहिल्यास तुमच्या गैरहजेरीत अर्जाची चौकशी करण्यात येऊन या कार्यालयात एकतर्फी योग्य तो निर्णय घेतला जाईल, याची आपण नोंद घ्यावी. अर्ज दाखल दावा क्रमांक दावा स्क्रम जाब अ. जाब देणाऱ्याचे नाव

		**** 4.0***	71.11.21.11.11	7	
蛃.		दिनांक		₹.	देणार क्र
۶.	श्री. संतोष नामदेव सावंत	२७/११/२०२३	११८१/११/२०२३	६२१८०३/-	8
۶.	श्री. संजय मुरलीधर घुगरे	२७/११/२०२३	११८१/११/२०२३	६२१८०३/-	2
ą.	श्री. पुर्वेश सुनिल आव्हाड	२७/११/२०२३	११८१/११/२०२३	६२१८०३/-	ą

ही नोटीस आज दिनांक २०/१/२०२४ रोजी माझे सही व कार्यालयाच्या मुद्रेसह दिली आहे. सहाय्यक निबंधक



सहकारी संस्था (परसेवा) बृहमुंबई नागरी सहकारी पतसंस्था फेडरेशन मर्या, मुंबई.

### सहाय्यक निबंधक, सहकारी संस्था (परसेवा) बृहन्मुंबई नागरी सहकारी पतसंस्था फेडरेशन लि., मुंबई

११२, सौरभ बिल्डींग, मोदी इस्टेट, लाल बहादर शास्त्री मार्ग, घाटकोपर पोलीस स्टेशन समोर, घाटकोपर (प.), मुंबई-४०० ०८६.

जाहीर नोटीस Assistant Registrar Co-op Soc Recovery, Ghatkopar (w) Gen. Outward No. 3648

प्ताई सावली सहकारी पतसंस्था मर्यादित शॉप नं. २५/३/७, तळमजला, शिवाजी को. ऑप. हौ. सोसायटी, शिवसेना शाखेच्या बाजूला,

Date 20/1/2024 अर्जदार

टागोर नगर, ग्रुप नं. ५, अ, विक्रोळी (पू), मुंबई-४००० ८३.

जाब देणार

खालील दर्शविलेल्या जाब देणार यांना नोटीस देण्यात येते की, थकीत कर्जाविषयी अर्जदार गतसंस्थेने दाखल केलेल्या अर्जाबाबत आपले म्हणणे सादर करणेसाठी आपणास उपलब्ध गत्यावर नोटीस देण्यात आली होती. तथापि सदर पत्त्यावर आपण राहत नसल्याने तसेच आपला प्तध्याचा पत्ता उपलब्ध नसल्याने सदर नोटीसद्वारे आपणास एक शेवटची संधी देण्यात येत असून दिनांक : ३१/०१/२०२४ रोजी दुपारी ३.३० वाजता आपण स्वत: अथवा आपल्या विकलामार्फत या कार्यालयात) हजर राहुन आपले म्हणणे सादर करावे. सदर दिवशी आपण हजर न राहिल्यास तुमच्या गैरहजेरीत अर्जाची चौकशी करण्यात येऊन या कार्यालयात . एकतर्फी योग्य तो निर्णय घेतला जाईल, याची आपण नोंद घ्यावी.

अ. क्र.	जाब देणाऱ्याचे नाव	अर्ज दाखल दिनांक	दावा क्रमांक	दावा रक्कम रू.	जाब देणार क्र
۶.	महेंद्र भिकाजी भास्कर	२९/११/२०२३	११८३	२३३७७	8
٦.	प्रेमकुमार कृष्णराव इरोतू	२९/११/२०२३	११८३	२३३७७	2
₹.	अनिल कुबेर थोरात	२९/११/२०२३	११८३	२३३७७	æ
٧.	महेंद्र नामदेव थोरात	२९/११/२०२३	११८२	३३२५९	१
٧.	बबन सदाशिव वाघ	२९/११/२०२३	११८२	३३२५९	2
ξ.	दुंदा गंगाराम गायकवाड	२९/११/२०२३	११८२	३३२५९	w

ही नोटीस आज दिनांक २०/१/२०२४ रोजी माझे सही व कार्यालयाच्या मुद्रेसह दिली आहे.



सही/-सहाय्यक निबंधक सहकारी संस्था (परसेवा) बृहमुंबई नागरी सहकारी पतसंस्था फेडरेशन मर्या, मुंबई.

#### बांधिलकी लक्षात घेता लोढा लक्झीरिया येथील जपण्याचा प्रयत्न यानिमित्ताने द्धाणी कुटुंबियांनी सफाई कर्मचारी घरकाम करणाऱ्या महिला, सुरक्षा दानशूर व्यापारी जेटामल व मनोजकुमार दधाणी रक्षक व आदी ५०० कर्मचाऱ्यांना गरम कपडे व

ठाण्यात रामलल्ला प्राणप्रतिष्ठा विमित्त सामाजिक उपक्रम

सोहळा साजरा केला जात आहे. यानिमित्ताने

विविध धार्मिक व सामाजिक उपक्रमांचे आयोजन

केले जात आहे. प्रभू रामचंद्रांच्या प्रेरणेने सामाजिक

संपूर्ण देशभरात रामलल्ला प्राणप्रतिष्ठेचा

दीप यांचे वाटप केले.

WAAREE RTL

**Waaree Renewable Technologies Limited** CIN:- L93000MH1999PLC120470

Registered Office:-504, Western Edge-1,Off Western Express Highway Borivali (East) Mumbai - 400 066. Website:- www.waareertl.com Email;- info@waareertl.com Tel No: 022-2266444444

EXTRACT OF STATEMENT OF UNAUDITED FINANCIAL RESULTS (STANDALONE & CONSOLIDATED) FOR QUARTER AND NINE MONTHS ENDED 31ST DECEMBER 2023

		Standalone				Consolidated			
Sr.	Particulars	Quarter Ended	Quarter Ended	Quarter Ended	Year ended	Quarter Ended	Quarter Ended	Quarter Ended	Year ended
No.	i articulars	31/12/2023	30/9/2023	31/12/2022	31/3/2023	31/12/2023	30/9/2023	31/12/2022	31/3/2023
		(Unaudited)	(Unaudited)	(Unaudited)	(Audited)	(Unaudited)	(Unaudited)	(Unaudited)	(Audited)
1.	Total Income from Operations	32,395.31	14,949.69	7,328.90	34,691.61	32,467.85	15,093.92	7,421.96	35,248.49
2.	Net Profit / (Loss) for the period (before Tax, Exceptional and/or Extraordinary items #)	8,754.08	2,528.30	3,558.67	7,980.95	8,655.40	2,512.25	3,434.16	7,701.42
3.	Net Profit / (Loss) for the period before tax (after Exceptional and/or Extraordinary items#)	8,754.08	2,528.30	3,558.67	7,980.95	8,655.40	2,512.25	3,434.16	7,701.42
4.	Net Profit / (Loss) for the period after tax (after Exceptional and/or Extraordinary items#)	6,561.08	1,857.95	2,660.64	5,940.66	6,445.83	1,829.08	2,497.51	5,533.27
5.	Total Comprehensive Income for the period [Comprising Profit / (Loss) for the period(after tax) and Other Comprehensive Income (after tax)]		1,855.35	2,660.64	5,942.40	6,437.27	1,826.48	2,497.50	5,535.01
6.	Equity Share Capital	2,082.99	2,082.51	2,081.48	2,081.48	2,082.99	2,082.51	2,081.48	2,081.48
7.	Earnings Per Share (of Rs. 10 /- each) (not annualised for period and nine months ended ) (Before exceptionals Item)								
	1. Basic:(in Rs.) 2. Diluted:(in Rs.)	31.51 31.38	8.92 8.89	12.78 12.74	28.54 28.44	30.97 30.84	8.80 8.77	12.04 12.00	26.63 26.53

) The above is an extract of the detailed format of Financial Results (Standalone and Consolidated) for Quarter and Nine Months ended 31st December 2023 filed with the Stock Exchanges under Regulation 33 of the SEBI (Listing and Other Disclosure Requirements) Regulations, 2015. The full format of Financial Results for Quarter and Nine Months ended 31st December 2023 are available on the websites of the Stock Exchange (<a href="https://www.bseindia.com">www.bseindia.com</a>) and the listed entity <a href="https://www.waareertl.com">www.waareertl.com</a>

The above financial results (Standalone and Consolidated) of the Company for the quarter and nine months ended 31st December 2023 has been reviewed by the Audit Committee and taken on record approved by the Board of Directors at its Meeting held on 20th January, 2024 ) The above results are in compliant with Indian Accounting Standard (Ind AS) notified by the Ministry of Corporate Affairs

For and on behalf of the Board Waaree Renewable Technologies Limite Pujan Dosh Managing Director DIN: 07063863